



03rd August, 2024

To,

BSE Limited

The Corporate Relationship Department

Phiroze Jeejeebhoy Towers,

Dalal Street, Mumbai – 400001

Sub: Newspaper Publication in respect of Unaudited Financial Results (Standalone & Consolidated) for the quarter ended June 30, 2024.

Ref: BSE Scrip Code : 512463

BSE Scrip ID : LLOYDSENT

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 47(1)(b) and 47(3) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith the newspaper clippings of the Unaudited (Standalone & Consolidated) Financial Results for the quarter ended 30th June, 2024, published in newspapers - Business Standard (English- All Editions) and Mumbai Lakshadweep (Marathi), on Saturday, 03rd August, 2024.

The said advertisements will also be made available on the website of the company at www.lloydsenterprises.in

Kindly take note of the same.

Thanking You,

Yours Faithfully,

For Lloyds Enterprises Limited

(formerly known as Shree Global Tradefin Limited)

Pranjal Mahapure

Company Secretary & Compliance Officer

ACS: 69408

Encl: as above

LLOYDS ENTERPRISES LIMITED

(Formerly known as- Shree Global Tradefin Limited)

Registered Address: A-2, 2nd Floor, Madhu Estate, Pandurang Budhkar Marg, Lower Parel, Mumbai – 400013

Tel: 022 - 6291 8111 Email: lloydsenterprises@lloyds.in Website: www.lloydsenterprises.in

(CIN) L27100MH1986PLC041252

SBI भारतीय स्टेट बैंक State Bank of India
Home Loan Centre, Thane
Dosti Pinnacle, Gate No.3, Road No.22, Wagle Ind. Estate,
Thane-400604.

DEMAND NOTICE

A notice is hereby given that the following Borrower/s have defaulted in the repayment of principal and interest of the loans facility obtained by them from the Bank and the loans have been classified as Non-Performing Assets (NPA). The notices were issued to them under section 13(2) of Securitisation and Reconstruction of Financial Asset and Enforcement of Security Interest Act, 2002 on their last known addresses, but they have been returned unsecured and as such are hereby informed by way of this public notice.

Sr. No.	Name of the Borrowers & Address, Account No.	Details of Secured Assets	Date of 13(2) Notice	Total Dues
1	Mrs. Swati Walter Pinto Building No.3, Flat No. 101, Vijay Park CHS, Kasarvadavli Village, Ghodbunder Road, Thane West 400615. A/c No. 39417628537	Flat No. 702, Building No.4 and 5, Vijay Park Co-operative Housing Society, Kasarvadavli Village, Ghodbunder Road, Thane West 400615	16/07/2024 Date of NPA 09/03/2024	Rs 26,37,500.00 (Rupees Twenty Six Lacs Thirty Seven Thousand Five Hundred Only) as on 16/07/2024
2	Mrs. Sarika Ashok Patole & Mr. Ananda Laxman Jadhav Chanel Corner CHS Ltd, Plot No. 06, Sector 16, Kamothe, 410209, House Loan A/c No. 4091215003 and 40912870288	Flat No. C304, 3rd Floor, Channel Corner Co Op Housing Society Ltd., Plot No. 06, Sector 16, Kamothe, Tal. Parvel-410209.	20/07/2024 Date of NPA 10/07/2024	Rs 40,13,991.00 (Rupees Forty Lacs Thirteen Thousand Nine Hundred Ninety One Only) as on 20/07/2024

The above Borrower(s) and/or their Guarantor(s) (whenever applicable) are hereby called upon to make payment of outstanding amount within 60 days from the date of publication of this notice, failing which further steps will be taken after expiry of 60 days from the date of this notice under sub-section (4) of Section 13 of Securitisation and Reconstruction of Financial Asset and Enforcement of Security Interest Act, 2002.
The borrowers attention is invited to provision of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available to redeem the secured assets.
Date : 02.08.2024 Place: Thane
Authorized Officer, State Bank of India

PSPCL Punjab State Power Corporation Limited
Regd. Office: PSEB Head Office, The Mall Patiala- 147001
Corporate Identity No. U40109PB2010SGC033813
Website: www.pspcl.in Mobile No. 96461-55525

Short Term E-Tender Enq. No. 7582/P-3/EMP-12750 dated 01.08.24

By Chief Engineer/ Headquarter (Procurement Cell-3) GGSSSTP,
Roopnagar invites E-Tender ID No. 2024_POWER_124771_1 for Procurement
of Spares for HP Bypass System (Oil Side).

For detailed NIT & Tender Specification please refer to
https://eproc.punjab.gov.in from 02.08.2024/ 01.00 PM onwards.

Note:- Corrigendum and addendum, if any, will be published online at
https://eproc.punjab.gov.in. **RTP-71/24**

76155/12/3217/2023/38322

AXIS FINANCE LIMITED
(CIN U65921MH1995PLC212675)
Axis House, C-2, Wadia International Centre, Pandurang Budhkar Marg, Worli, Mumbai - 400 025

E-PUBLIC AUCTION-CUM-SALE NOTICE

E Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 read with provision to Rule 8 (6) and Rule 9 (1) of Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower/s, Guarantor/s and Mortgagee/s, that the below described immovable properties mortgaged / charged to Secured Creditor, being the POSSESSION of which has been taken by the Authorised Officer of Axis Finance Limited, Secured Creditor, will be sold on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS", and "WHATEVER THERE IS" and "WITHOUT RECOURSE BASIS", on 19th August 2024 for recovery of Rs. 1,70,84,822/- (Rupees One Crore Seventy Laks Eighty Four Thousand Eight Hundred Twenty Two Only) as on 05th July, 2024 (amount o/s as on the date of the demand notice dated 31st August, 2023 issued u/s 13(2) of SARFAESI Act - Rs. 1,51,30,080/- (Rupees One Crore Fifty Laks Thirty Thousand and Eighty Only) with further interest at the contractual rates, along with default/penal interest and other charges etc., till final payment / realization from the Borrower / Mortgagee / Guarantors, i.e. 1) NEMCHAND ALGO SWARNKAR (Borrower/Mortgagee), (2) PUSHPADEVI NEMCHAND SWARNKAR (Co-Borrower), (hereinafter collectively referred to as "the Borrowers"), The Description of Assets, Reserve Price (RP), Earnest Money Deposit (EMD) and Details of Sale are as below:

SCHEDULE - I

Description of Immovable Secured Asset: All that Piece and Parcel of property bearing Flat No. 703, area admeasuring 520 sq.ft. 7th Floor, Sai Shradha Apartment, constructed on the Final Plot No. 104, Sub Plot No. 2, T.P.S. No. 1 bearing Survey No. 382 Hissa No. 1, corresponding C.T.S. No. 1217, original Plot No. 202, lying behind and situate at Village Panchpakhadi, Taluka & District Thane, Hajuri, Wagle Estate, Thane West, Dist. Thane-400604.

SCHEDULE - II

DETAILS OF E-AUCTION

Description of Property/s	As per SCHEDULE - I
Date & Time of e-Auction	On: 19.08.2024 Time: From: 11.00 am to: 12.00 noon with unlimited extensions of 5 minutes each
Date & Time for Bid Submission	On: 16.08.2024 Before: 4:00 pm
Reserve Price: 50,00,000/- (Rupees Fifty Laks Only) * Price below which the Flat/property/s will not be sold	
Earnest Money Deposit (10% of RP): Rs. 5,00,000/- (Rupees Five Laks Only)	
Bid Increment Amount: Rs. 15,000/- (Rupees Fifteen Thousand Only)	
Contact Person Details & Mob. Nos.: Mr. Swapnil Tiwari: 9820063208 & Mr. Aditya Vyas: 7276787990	

For detailed terms and conditions of sale, please refer to the link provided in website i.e. <https://sarfaesi.auctiontiger.net/> EPROC/ and www.axisfinance.in;

STATUTORY 15 DAYS SALE NOTICE UNDER RULE 8 (6) / RULE 9 (1) OF SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES 2002.

This may also be treated as notice under Rule 8(6) and Rule 9(1) of Security Interest (Enforcement) Rules, 2002 to the borrower/s, guarantor/s and mortgagee/s of the said loan about the holding of E-Auction Sale on the above-mentioned date.

Date: 2nd August, 2024
Place: Mumbai
sd/-
Authorized Officer
Axis Finance Limited

nesco NESCO LIMITED
CIN: L17100MH1946PLC004886
Registered Office : Nesco Center, Western Express Highway, Goregaon (East), Mumbai 400063
Website: www.nesco.in Email : companysecretary@nesco.in

Extract of Unaudited Financial Results for the Quarter Ended 30 June 2024

Sr. No.	Particulars	Quarter Ended		30.06.2023	31.03.2024	Year Ended
		30.06.2024	31.03.2024			
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)
1	Total Income from Operations	17,091.24	21,988.15	16,112.72	78,312.87	
2	Net Profit/(Loss) for the Period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	10,048.96	13,601.10	9,357.76	46,298.55	
3	Net Profit/(Loss) for the Period (Before Tax, After Exceptional and/or Extraordinary Items)	10,048.96	13,601.10	9,357.76	46,298.55	
4	Net Profit/(Loss) for the Period (After Tax, After Exceptional and/or Extraordinary Items)	6,978.59	10,512.48	7,609.63	36,278.36	
5	Total Comprehensive Income for the Period (Comprising of Profit for the Period [After Tax] and Other Comprehensive Income [After Tax])	6,978.93	10,592.04	7,612.20	36,368.86	
6	Equity Share Capital (Face Value ₹ 2/- per share)	1,409.20	1,409.20	1,409.20	1,409.20	
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	-	-	-	2,28,241.31	
8	Earning Per Share (EPS)					
a)	Earning Per Share Basic (in ₹) (*Not Annualised)	*9.90	*14.92	*10.80	51.49	
b)	Earning Per Share Diluted (in ₹) (*Not Annualised)	*9.90	*14.92	*10.80	51.49	

Notes:
1 The above financial results have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 02 August 2024.
2 The figures for the quarter ended 31 March 2024 are the balancing figures between the audited figures in respect of the full financial year and the published unaudited year to date figures upto the third quarter of the relevant financial year.
3 The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the Quarter ended 30 June 2024, filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Financial Results are available on the website of the Stock Exchange (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the Company's website (www.nesco.in).

For Nesco Limited
sd/-
Krishna S. Patel
Chairman and Managing Director
DIN : 01519572
Mumbai, 02 August 2024

LIQUIDATOR
THE CKP COOPERATIVE BANK LTD.
66/67, VIJAY NAGAR BUILDING, 2ND FLOOR,
M.C.JAVLE MARG, DADAR (WEST), MUMBAI-400 028
Mobile No.: - 9321628915
Email id: ckpbanksro@gmail.com/ckpbankheadoffice@gmail.com

PUBLIC NOTICE FOR AUCTION OF IMMOVABLE PROPERTY THROUGH E-AUCTION

I, the Liquidator, The CKP Cooperative Bank Ltd., 66/67, Vijay Nagar Building, 2nd floor, M.C.Javle Marg, Dadar (West), Mumbai -400 028, state through this public notice for auction Defaulter and Borrower of M/s AVISHKAR DEVELOPERS AND M/S NANAI DAIRY PVT. LTD., Agricultural Land admeasuring about 30.22 acres out of 45.05 acres along with the Godowns, Buildings and Structures standing thereon which was attached by The CKP Co-operative Bank Ltd., (Under Liquidation) under section 101 of the Maharashtra Co-operative Societies Act 1961 on the basis of "As is where is, As is what is and whatever there is basis" through online e-auction on the website <https://eaction.gov.in> on Thursday Date.05.09.2024 between 10.00 am to 17.00 pm & the said properties are situated at Gut No.127/1 at Pali Budruk, Village Poyanje, Taluka - Panvel, District- Raigad. The details such as pre-qualification of bidders, terms & conditions of e-auction, Earnest Money Deposit & other relevant details such as title of properties etc. is available online on <https://eaction.gov.in> from 12.00 noon on Saturday Dt. 03/08/2024. The last date for payment of Earnest Money Deposit & submission of documents (online and physical) will commence from 03/08/2024 to till 02/09/2024 upto 05.00 pm may please be noted.

Sd/-
Liquidator,
The CKP Coop.Bank Ltd.(Under Liquidation)

ABHYUDAYA CO-OP. BANK LTD.
(Multi-State Scheduled Bank)
Zonal Office : "Dhanwant Plaza", 598, Budhwar Peth, Pune - 411 002. Tel. : 020-24434198/24482916

[Under Rule 8(1)]
Possession Notice

Whereas the undersigned being the Authorised officer of the **Abhyudaya Co-Op Bank Ltd.** Under the Securitisation & Reconstruction of financial Assets & Enforcement of Security Interest Act 2002 (54 of 2002) & in exercise of powers conferred under section 13 (12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued a Demand Notice to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general, that the undersigned has taken **Symbolic Possession** of the properties described herein below in exercise of powers conferred on him under Sub Section (4) of Section 13 of the said Act read with Rule 8 of the security Interest Enforcement Rules, 2002.

The borrower in particular and public in general are hereby cautioned not to deal with the properties and any dealings with the properties will be subject to the charge of the **Abhyudaya Co-Op. Bank Ltd.** for an amount mentioned below and interest thereon.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available to redeem the secured assets..

Sr. No.	Name of the Borrower	Date of Demand Notice / Ref. No.	Outstanding Amt.	Date & Type of Possession
1.	Borrower : M/s.Omkar Feeds and Others	Date of Demand Notice : 12/03/2024 DGM (P) / L & R/EOS- 212/ 143 /2023-24	Rs. 28,29,41,551.99 (Rupees Twenty Eight Crore Twenty Nine Lakh Forty One Thousand Five Hundred Fifty One and Paise Ninety Nine) with further interest from 01.07.2024.	29/07/2024 (Symbolic)

Description of the Immovable Property :

- All that Piece and Parcel of that Land Property bearing Plot No. 2, area adm.212.00 Sq.Mtrs and Plot No.3, area adm. 214.00 Sq. Mtrs. with Building/structure constructed or to be constructed thereon, out of Sr. No.216/2, situated at Sangameshwar, Tal. Malegaon and District Nashik, within the Registration and Sub Registration District Malegaon, Which is bounded as :- Plot No.2 :- East : 6 Mtrs. Road, West : Survey No.216/1, South : Plot No.21 area adm. 6 Mtr. Road, Plot No.3 : East : 6 Mtrs Road, West : Survey No. 216/1, South : Survey No.216/4, North : Plot No.2 (Owned by Mrs. Manjusha Satish Patil)
- All that Piece and Parcel of Land Property bearing Plot No. 93, area adm.162.60 Sq. Mtrs out of Survey No.12/3+4+5+6+7A with building/structure constructed or to be constructed thereon situated at Soygaon, Tal. - Malegaon, Dist.Nashik, within the Registration and Sub Registration District Malegaon, Which bounded as :- East:Plot No.94, West : Plot No.92, South : Survey No.12/7B, North : 25 Fts. Road, (Owned by Mrs. Manjusha Satish Patil & Mrs. Shital Prashant Patil)
- All that Piece and Parcel of Property bearing Plot No. 76, area adm.178.80 Sq. Mtrs. out of Survey No.12/3+4+5+6+7A with constructed building named as "Omkar Shopping" bearing Shop No.1 to 7, on ground floor, Hall on ground floor, Flat No.1 on First Floor, Flat No.2 on First Floor, Flat No.2 on Second Floor situated at Soygaon, Tal-Malegaon and District-Nashik, within the Registration and Sub Registration District Malegaon, which bounded as per sanctioned building plan.

Floor	Hall / Shop / Flat	Area in Sq. Mtrs
Ground	Hall	14.66
Ground	Shop No.1 to 7	97.53
First	Flat No.1	140.66
Total Area Adm.		428.61

Floor	Hall / Shop / Flat	Area in Sq. Mtrs
First	Flat No.2	36.69
Second	Hall	102.38
Second	Flat No.2	36.69

(Owned by Mrs.Sindhurai Onkar Patil)

- All that Piece and Parcel of Property bearing Gat No.339/3 (old Gat no.339/2/1 and 339/1B) area adm.8150.00 Sq. Mtrs (area of 200.00 Sq. Mtrs acquired by National highway), remaining area adm.7950.00 Sq. Mtrs with all factory units, sheds, godown, structure constructed or to be constructed thereon in future, situated at Tehare, Tal. Malegaon and District Nashik, within the Registration and Sub Registration Taluka Malegaon, which bounded as follows : East: Road, West: Land of Nanarji Damu Shevale, South : Land of Dnyandeo Damu Patil, North: Road, (Owned by Mrs. Sindhurai Onkar Patil)
- Hypothecated Plant & Machineries/Goods.
- Hypothecated Stock/Book-Debts/Other Moveable Assets.

- All that Piece and Parcel of Land Property bearing- Plot No.1- area adm.289.69 Sq. Mtrs., Plot No.2 area adm.281.25Sq.Mtrs., Plot No.3 area adm.281.25 Sq.Mtrs, Plot No.4 area adm.281.25 Sq.Mtrs, Plot No.5 area adm.281.25 Sq. Mtrs, Plot No.6 area adm.626.38 Sq. Mtrs, Plot No.8 area adm.305.52 Sq. Mtrs, Plot No.9 area adm.309.37 Sq. Mtrs, Plot No.17 area adm.262.50 Sq. Mtrs, Plot No.18 area adm.332.50 Sq. Mtrs, Plot No.21 area adm.175.37 Sq. Mtrs, Plot No.22 area adm.179.19 Sq. Mtrs, Plot No.26 area adm.135.81 Sq. Mtrs, Plot No.27 area adm.1267.50 Sq.Mtrs, i.e. Total area adm. 5008.83 Sq. Mtrs, out of Gat No.30, situated at Dabhadi, Tal Malegaon and District Nashik, within the Registration and sub Registration District Malegaon which is bounded as per revenue record. (Owned by Mrs.Sindhurai Onkar Patil)
- All that Piece and Parcel of property bearing Survey No. 699/1, out of that Plot No 15, area adm.178.25 Sq. Mtrs with bungalow constructed thereon or construction to be constructed thereon in future, situated at Dabhadi, Tal-Malegaon and District Nashik, within the Registration and Sub Registration Tal-Malegaon. (Owned by Mr. Satish Onkar Patil and Mr.Prashant Onkar Patil)
- All that Piece and Parcel of property bearing Plot No. 17, Total area adm. 464.68 Sq. Mtrs, out of that East side area adm. 232.34 Sq. Mtrs, part of Survey No. 49/50/249, CTS No. 1506+1507+1508, Plot No. 17 with constructed bungalow thereon and/or any Building/structure constructed or to be constructed thereon, situated at Islampura, Old Agra Road, Malegaon, Tal Malegaon and District Nashik, within the Registration and Sub Registration District Malegaon, which is bounded as follows : East : Plot No. 18, West: Plot No. 17(P), South : Old Agra Road, North : 30 Fts. Road (Owned by Mr. Satish Onkar Patil, Mr. Prashant Onkar Patil, Mrs. Manjusha Satish Patil and Mrs. Shital Prashant Patil)
- All that Piece and Parcel of Shop No.8, adm. about 9.341 Sq. Mtrs, Ground Floor, on Plot No. 17, area adm. 464.70 Sq. Mtrs, Survey No.16, building name and style "Shatrunjay Park", situated at Malegaon Camp, Tal-Malegaon and District Nashik, within the Registration and Sub Registration Tal Malegaon, which is bounded as follows : East : Flat No.1, West : Open Space, South : Back side of building, North : Shop No.7, (Owned by Mr. Prashant Onkar Patil)
- All that Piece and Parcel of Flat No.16, of B Building, on Ground Floor, built up area adm.700.00 Sq. Fts. i.e. 65.05 Sq. Mtrs. in building "New Ushakar Co-Op. Hsg. Soc. Ltd., Apartment" on Plot No.4P, area adm.1683.935 Sq. Mtrs., Sr. No.718/1A/2A, out of that situated at Mauje Nashik, Tal and Dist. Nashik and within the Registration and Sub Registration and Sub Registration Tal and Dist Nashik, which is bounded as follow : East : Flat No.14, West : Open Space, South : Open Space, North : Staircase (Owned by Mrs. Sindhurai Onkar Patil)

Sr. No.	Name of the Borrower	Date of Demand Notice	Outstanding Amt.	Date & Type of Possession
2.	Borrower : M/s. Prestige Steels and Others	Date of Demand Notice : 27/02/2024 DGM (P)/L & R/EOS-210/138/2023-24	Rs. 16,13,88,501.00 (Rupees Sixteen Crore Thirteen Lakh Eighty Eight Thousand Five Hundred One) with further interest from 01.07.2024.	30/07/2024 (Symbolic)

Description of the Immovable Property :

- All that piece and parcel of Survey No.7/1/1 to 8, Plot No.01, adm. area 631.56 sq. mtrs i.e.6798 sq. ft.(Situated at Nr. Sectore Heart School, Corner of Ashoka Marg) Situated within the Village Limits of Mauje Wadala, Tal & Dist Nashik and within the limits of Nashik Municipal Corporation and is bounded as under- East: Plot No. 2, West: 18 Meter Road, South : Plot No. 18, North : 30 Meter Road. (Owned by Mr. Zamirullah Shamsullah Khan)
- All that piece and parcel of Survey No.862/1/1/2/1+2+3, Plot No. 1+2+3, as per 7/12 extract Survey No.862/1/1/2/1 to 3/ Plot No. 1 to 3, adm. area 877.80 Sq. Mtrs (excluding area of about 142 Sq. Mtrs. handed over to NMC) on which building constructed known as Sunshine Residency of which Shop No. 01, B Block on Ground Floor adm. area 64.57 Sq. Mtr. i.e 695 Sq. Ft. builtup, (Nr. Sumanachandra Project, Pakhan Road, Ashoka Marg) situated within the Village limits of Mauje Nashik, Tal & Dist Nashik and within the limits of Nashik Municipal Corporation and is bounded as under- East : Building Parking, West : Marginal Space and There After DP Road, South: Shop No.2, North: Marginal Space. (Owned by Mr. Zamirullah Shamsullah Khan)
- All that piece and parcel of Survey No. 814/A/5/1/2+8/A/5/2/12+814/A/5/3/33, Plot No. 33, as per 7/12 extract Survey No. 814/A/5/1/2 to 3/Plot No. 33, adm area 228.57 Sq. Mtrs. i.e 2459.41 Sq. Ft. (excluding area of about 23.43 Sq. Mtrs. handedover to NMC) (B/h Siddharth Stop, B/h Kardas Hari Sankul project Nashik Shivar) situated within the village limits of Mauje Nashik, Tal & Dist Nashik and within the limits of Nashik Municipal Corporation and is bounded as under- East : 7.5 Mtr Colony Road, West : Plot No. 32, South : Plot No. 35, North : 7.5 Mtr Colony Road (Owned by M/s J. K. Constructions through its Partners Mr. Iqbal Ahmed Zamirullah Khan and Mrs. Shahida Zamirullah Khan)
- All that piece and parcel of Survey No. 862/1/1/2/1+2+3, Plot No. 1+2+3 as per 7/12 extract Survey No. 862/1/1/2/1 to 3/ Plot No 1 to 3, adm area 877.80 Sq. Mtrs (excluding area of about 142 Sq. Mtrs. handedover to NMC) on which building constructed known as "Sunshine Residency" of which Shop No. 04, B Block on Ground floor adm area 39.67 Sq. Mtrs i.e. 427 Sq.Ft. Builtup (Nr. Sumanachandra Project, Pakhal Road, Ashoka Marg) situated within the village limits of Mauje Nashik, Tal & Dist Nashik and within the limits of Nashik Municipal Corporation and is bounded as under- East : Building Parking, West : Marginal Space Thereafter DP Road, South: Marginal Space, North: Shop No. 3 (Owned by Mrs. Shahida Zamirullah Khan)
- All that piece and parcel of Gat No. 199, total area adm. 1H 65R out of which area adm 0 H 59.5R + potkharaba 0 H 23R, total area adm. 0H 82.50 R of which southern side area adm. 0 H 29.75R + potkharaba 0 H 11.50R total area adm. area 0H 41.25R i.e. 4125 Sq. Mtrs (Opp. to VLSC Company, Nr. Dastgir Darga, Beside VTC Company, Mumbai Agra Road) situated within the village limits of Mauje Vadivarhe, Tal & Dist Nashik and within the limits of Nashik Municipal Corporation and is bounded as under- East : Shiv of Gonde, West : Road, South : Gut No. 201, North : Adj. owner Fida Husen Adm 41.25R (Owned by Mr. Zamirullah Shamsullah Khan)

Sr. No.	Name of the Borrower	Date of Demand Notice	Outstanding Amt.	Date & Type of Possession
3.	Borrower : Mrs. Kedare Jyoti Vijay and Mr. Kedare Vijay Dharma and Others	Date of Demand Notice : 26/04/2024 DGM (P)/ L & R / EOS-216/3/2024-25	Rs. 3,34,808.54 (Rupees Three Lakh Thirty Four Thousand Eight Hundred Eight and Paise Fifty Four) with further interest from 01.07.2024.	31/07/2024 (Symbolic)

Description of the Immovable Property : All that piece and parcel of Non Agricultural Land bearing Plot No. 209 to 214, admeasuring area 316.138 Sq. Mtrs., Situated at Sector-C-1, Bhadrabad, CIDCO, on which Building Constructed named as "Anushka-2", Apartment Row House No.7, Ground Floor, admeasuring 29.25 Sq. Mtrs. (built up) within the limits of Nashik Municipal Corporation Nashik and bounded as per CIDCO Record. (Owned by Mr. Kedare Vijay Dharma)

Date : 29.07.2024, 30.7.2024, 31.07.2024
Place : Nashik
(Mr. R. B. Patil) Authorised Officer,
Abhyudaya Co-Op. Bank Ltd.

LLOYDS ENTERPRISES LIMITED
(Formerly known as SHREE GLOBAL TRADEFIN LIMITED)
Regd. Office : A2, 2nd Floor, Madhu Estate, Pandurang Budhkar Marg, Lower Parel, Mumbai 400013
CIN : L27100MH1986PLC041252 Website: www.lloydsenterprises.in Email: lloydsenterprises@lloyds.in

EXTRACT OF STATEMENT OF STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2024

S. No.	Particulars	Standalone		Consolidated		Year Ended
		Quarter Ended		Quarter Ended		
		30th June, 2024	31st March, 2024	30th June, 2023	31st March, 2024	
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)
1	Total Income from Operations	17,470.77	13,365.93	4,419.31	40,895.29	32,673.53
2	Net Profit / (Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	92.80	513.17	234.65	9,027.65	2,161.79
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	92.80	513.17	234.65	9,027.65	2,161.79
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	91.76	409.75	234.65	7,223.66	1,693.60
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	1,25,080.84	37,290.54	45,597.57	2,06,843.73	21,947.30
6	Equity Share Capital (Face Value Re.1/- per share)	12,721.26	12,721.26	12,721.26	12,721.26	12,721.26
7	Other Equity as shown in the Audited Balance Sheet (in Rs.)	-	-	-	3,70,622.65	-
8	Basic & Diluted Earnings Per Share (not annualised) (in Rs.)	0.01	0.03	0.02	0.57	0.13

Notes:
1. The above is an extract of the detailed format of Unaudited Standalone and Consolidated Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as modified by circular No. CIR/CFD/FAC/62/2016. The full format of the Unaudited Financial Results are available on the website of the Stock Exchange at www.bseindia.com and also on Company's website at www.lloydsenterprises.in.
2. The above Financial Results were reviewed and recommended by the Audit Committee and have been approved and taken on record by the Board of Directors at its meeting held on 02nd August, 2024.

FOR LLOYDS ENTERPRISES LIMITED
(Formerly Known as Shree Global TradeFin Limited)
sd/-
Babulal Agarwal
Chairman & Managing Director
DIN:0023989
Date: 02nd August, 2024
Place: Mumbai

CELEBRITY FASHIONS LIMITED
Regd & Corp. Office: SDF-IV & C2, 3rd Main Road, MEPZ-SEZ, Tambaram, Chennai - 600 045.
Email: investorservices@celebritygroup.com Website: www.celebritygroup.com
Phone No: 044 - 4343 2200/2300; Fax No: 044 - 4343 2128 CIN: L17121TN1988PLC015655

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30th JUNE, 2024

Sl. No.	Particulars	Quarter ended		Year Ended
		30.06.2024	31.03.2024	
		Unaudited	Audited	Audited
1	Total income from operations (net)	36.24	94.65	96.13
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax and Exceptional Items)	(8.56)	(1.06)	1.79
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional Items)	(8.56)	(1.06)	1.79
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional Items)	(8.56)	(1.06)	1.79
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	(8.56)	(0.74)	1.79
6	Reserves including Revaluation Reserve	-	-	-
7	Paid up Equity Share Capital (Face Value of Rs.10/- each)	56.55	56.55	54.05
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)			
	- Basic (In Rs.)	(1.51)	(0.14)	0.33
	- Diluted (In Rs.)	(1.51)	(0.14)	0.33

Notes:
a) The above is an extract of the detailed format of Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Financial Results are available on the websites of the Stock Exchanges viz., www.bseindia.com and

पावसामुळे क्षतीग्रस्त रस्त्यांची दुरुस्ती प्राधान्याने करा - धर्मरावबाबा आत्राम

गडचिरोली, दि.२ : गडचिरोली जिल्ह्यात पावसामुळे रस्त्यांवर जागोजागी खेड्डे पडल्याने नागरिकांना नाहक त्रास होत आहे. राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषदेच्या रस्ते बांधकाम विभागाने तातडीने खेड्डे बुजवून रस्ते दुरुस्त करावे. तसेच रस्ते बांधकामाची मंजूरी असतानाही ज्या कंत्राटदारांनी विहित मुदतीत कामे पूर्ण केली नाही त्यांना ब्लॅकलिस्ट करून अक्षम्य दिरंगाई करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश आत्राम व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी दिले.

अहेरी मतदार संघातील विकास कामांचा आढावा मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात घेतला. जिल्हाधिकारी संजय दैने, सिनेट सदस्य तनुशी आत्राम, अहेरी उपविभागीय अधिकारी आदित्य जीवन, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल सुयवंशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, जिल्हा नियोजन अधिकारी पाचकवडे यावेळी उपस्थित होते.

जिल्ह्यात नुकतेच मोठ्या प्रमाणात झालेल्या पाऊस व पूरामुळे रस्ते व पूल क्षतीग्रस्त झाले आहेत. त्यांची तातडीने दुरुस्ती करावी. आलापल्ली, लगाम, मार्कंडा, भामरागड, सिरोंचा, रेपणपल्ली या मार्गांवर मोठ्या प्रमाणात खेड्डे पडल्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका होवू शकतो, त्यामुळे तातडीने या मार्गांवरील खेड्डे बुजविण्यात यावे. लगाम ते आलापल्ली या राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामाला वनविभागाची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे कोणतीही कारणे न देता येथील रस्ते बांधकामाची कामांना सुरवात करावी. अपूर्ण रस्ते बांधकामामुळे जिल्हाची नाहक बदनामी होत असून याबाबतची कोणताही निष्काळजीपणे खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा मंत्री आत्राम यांनी दिला. अहेरी येथे ब्लडबँकेच्या इमारतीकरिता १ कोटी ७० लाख निधी मंजूर करण्यात आला असल्याने इमारतीचे पूर्ण करून ब्लडबँक सुरू करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या परवानगीसाठी प्रस्ताव

PUBLIC NOTICE			
The Tata Power Company Limited Registered Office: Bombay House, 24, Homi Mody Street, Mumbai - 400001.			
NOTICE is hereby given that the certificates for the undermentioned securities of the Company have been lost / misplaced and the holder of the said securities / applicant has applied to the Company to issue duplicate certificate.			
Any person who has a claim in respect of the seal securities should lodge such claim with the company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate certificate without further intimation.			
Name of Holder	Kind of securities	No. of and Face value securities	Distinctive No.
Sanjay Sharad Chaulal	Equity	1500 Rs.1/-	57457801 - 57459300 249 23749110139 - 2374910387
Place : Mumbai		Sanjay Sharad Chaulal (Name of Holder Applicant)	
Date : 03.08.2024			

शुभम हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कं. लि.	
सीआयएन: एल६११९एमएच१९८४पीएलसी११७६१४	दूर: +९१-१२४-४२२५३६, वेबसाईट: www.shubham.co, कॉर्पोरेट कार्यालय: गुणम हाऊस, २४, होमी मोदी स्ट्रीट, मुंबई, महाराष्ट्र, भारत - ४००००१.

सूचना			
येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीचे शाखा कार्यालय-१ मला नका, कार्यालय क्र.१०१, 'सी' विंग, उमा संकुलचे बाग, कल्याण पश्चिम, कल्याण, महाराष्ट्र-४२२३०१ (भारत) हे उमा संघी पेण्यासाठी दिनांक ४ नोव्हेंबर, २०२४ रोजी कार्यालयीन वेळ समाप्त झाल्यापासून काळाजाकरिता बंद केले जाईल. तथापि कंपनीकडून त्यांच्या ग्राहकांना १ मला नका. शुभ आघाट, सतंभी पाता रोड, कल्याण पश्चिम, महाराष्ट्र-४२२३०१ (भारत) या कार्यालयात सेवा पुर्विली जाईल. जर सर्वसामान्य जनतेस याबाबत काही प्रश्न असल्यात त्यांनी कृपया आमचे कन्सल्टर केअर ज्याचे तपशील www.shubham.co वर नमुद केले आहे, त्यावर संपर्क करावा.			

च्या वतीने व करिता	
शुभम हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कंपनी लि.	सही / -
ठिकाण: गुणग्राम	दिनांक: ०३.०८.२०२४

श्यामकमल इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड			
सीआयएन: एल६११९एमएच१९८४पीएलसी११७६१४			
पत्ता: दुकान क्र. २५, एलजी टॉपेट वी मान, चंदावकर रोड, बीएससी वॉर्ड समोर, बोविली पश्चिम, बोविली पश्चिम, महाराष्ट्र, भारत - ४०००२२.			
३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवार्षिकीत अलेखापरिष्कृत वित्तीय निष्कर्षांचा अहवाल			

तपशील	संपलेली तिमाही		संपलेले वर्ष
	३०.०६.२४	३१.०३.२४	
कार्यक्षमतातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	२०.५५	१.०८	०.०५
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	-०.५०	-२१.०६	-०.१९
करपुढी कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	-०.५०	-२१.०६	-०.१९
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	-०.५०	-२१.०६	-०.१९
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	-०.५०	-२१.०६	-०.१९
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (करानंतर)	०.००	-१०.३१	-०.२५
सामग्या मांडवल	१०१४.००	१०१४.००	८२९.००
सामग्या भांडवलाने दर्शविलेले मुल्य	१०/-	१०/-	१०/-
उत्पन्न प्रतिभा (मूळ व सौमिक)	०.००	-०.२५	-०.०९

१. सेबी (लिस्टिंग) अॅण्ड अदर डिस्कलोजर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतरा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.bseindia.com आणि कंपनीच्या www.shubham.co वर नमुद केले आहे.

अभिनंदन इंटरप्राइजेस लिमिटेड	
सीआयएन: एल६११९एमएच१९८४पीएलसी११७६१४	दूर: +९१-२२-२३०२५०००, फॅक्स: +९१-२२-२३०७२३१, वेबसाईट: www.abhinandanenterprisesltd.com , ई-मेल: cosec@abhinandanenterprisesltd.com

३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिष्कृत वित्तीय निष्कर्षांचा अहवाल			
(र.लाखान, इंगीसेर व्यतिरिक्त)			
तपशील	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेले वर्ष
	३०.०६.२०२४	३०.०६.२०२३	३१.०३.२०२४
	अलेखापरिष्कृत	अलेखापरिष्कृत	लेखापरिष्कृत

कार्यक्षमतातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	१.५५	१.५५	४.५५
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(०.७७)	(०.७७)	(०.९५)
करपुढी कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(०.७७)	(०.७७)	(०.९५)
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(०.७७)	(०.७७)	(०.९५)
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(०.७७)	(०.७७)	(०.९५)
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (करानंतर)	०.७८	०.०३	०.२५
सामग्या मांडवल	१५५.५०	१५५.५०	१५५.५०
सामग्या भांडवलाने दर्शविलेले मुल्य	०.०८	०.०३	०.२५
उत्पन्न प्रतिभा (मूळ व सौमिक)	(०.०८)	(०.०६)	(०.०७)
सौमिक	(०.०८)	(०.०६)	(०.०७)
*वार्शिकीकरण नाही			

१. सेबी (लिस्टिंग) अॅण्ड अदर डिस्कलोजर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतरा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.abhinandanenterprisesltd.com वर नमुद केले आहे. २. लेखा योजनेत कोणताही बदल नाही आणि म्हणून नका व तोटावरील कोणताही प्रभाव देण्यात आलेला नाही. ३. अपवादामुळे किंवा विशेष साधारण बाब तजवीज केलेली नाही.

अभिनंदन इंटरप्राइजेस लिमिटेडकरिता	
शशी कुमार दुजारी	संचालक (सीआयएन:००११६१३२)

रिषभ एन्टरप्रायझेस लिमिटेड			
सीआयएन: एल६११९एमएच१९८४पीएलसी११७६१४			
नॉंदणीकृत कार्यालय: वॉर्डन हाऊस, ३४०, जे.जे.रोड, भायखळा, मुंबई-४००००८. दूर: +९१-२२-२३०२५०००, फॅक्स: +९१-२२-२३०७२३१, वेबसाईट: www.rishabhenterprisesltd.com , ई-मेल: cosec@rishabhenterprisesltd.com			

३०.०६.२०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिष्कृत वित्तीय निष्कर्षांचा अहवाल			
(र.लाखान, इंगीसेर व्यतिरिक्त)			
तपशील	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेले वर्ष
	३०.०६.२०२४	३१.०३.२०२४	३१.०३.२०२४
	अलेखापरिष्कृत	अलेखापरिष्कृत	लेखापरिष्कृत

कार्यक्षमतातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	१.७७	१.६८	४.३५
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(०.२७)	(०.०५)	२.२९
करपुढी कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(०.२७)	(०.०५)	२.२९
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(०.२७)	(०.०५)	१.८०
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(०.२७)	(०.०५)	१.८०
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (करानंतर)	६.७२	०.००	६.३३
सामग्या भांडवलाने दर्शविलेले मुल्य	१००.००	१००.००	१००.००
सामग्या भांडवलाने दर्शविलेले मुल्य	-	-	१२०.९५
उत्पन्न प्रतिभा (मूळ व सौमिक)	०.०३	०.००	०.१६
सौमिक	०.०३	०.००	०.१६
*वार्शिकीकरण नाही			

१. सेबी (लिस्टिंग) अॅण्ड अदर डिस्कलोजर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतरा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.rishabhenterprisesltd.com वर नमुद केले आहे. २. लेखा योजनेत कोणताही बदल नाही आणि म्हणून नका व तोटावरील कोणताही प्रभाव देण्यात आलेला नाही. ३. अपवादामुळे किंवा विशेष साधारण बाब तजवीज केलेली नाही.

रिषभ एन्टरप्रायझेस लिमिटेडकरिता	
शशी कुमार दुजारी	संचालक (सीआयएन:००११६१३२)

रोज वाचा 'मुंबई लक्षदीप'

भैरव एन्टरप्रायझेस लिमिटेड			
सीआयएन: एल६११९एमएच१९८४पीएलसी११७६१२			
नॉंदणीकृत कार्यालय: वॉर्डन हाऊस, ३४०, जे.जे.रोड, भायखळा, मुंबई-४००००८. दूर: +९१-२२-२३०२५०००, फॅक्स: +९१-२२-२३०७२३१, वेबसाईट: www.bhairaventerprises.com ई-मेल: cosec@bhairaventerprises.com			

३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिष्कृत वित्तीय निष्कर्षांचा अहवाल			
(र.लाखान, इंगीसेर व्यतिरिक्त)			
तपशील	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेले वर्ष
	३०.०६.२०२४	३०.०६.२०२३	३१.०३.२०२४
	अलेखापरिष्कृत	अलेखापरिष्कृत	लेखापरिष्कृत

कार्यक्षमतातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	१.५७	१.५८	४.८६
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(०.४५)	(०.०७)	२.७९
करपुढी कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(०.४५)	(०.०७)	२.७९
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(०.४५)	(०.०७)	२.७९
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(०.४५)	(०.०७)	२.७९
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (करानंतर)	१.१०	२.०५	४.३५
सामग्या मांडवल	१००.००	१००.००	१००.००
सामग्या भांडवलाने दर्शविलेले मुल्य	-	-	८६.९६
उत्पन्न प्रतिभा (मूळ व सौमिक)	०.०४	०.००	०.२५
सौमिक	०.०४	०.००	०.२५
*वार्शिकीकरण नाही			

१. सेबी (लिस्टिंग) अॅण्ड अदर डिस्कलोजर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतरा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.bhairaventerprises.com वर नमुद केले आहे. २. लेखा योजनेत कोणताही बदल नाही आणि म्हणून नका व तोटावरील कोणताही प्रभाव देण्यात आलेला नाही. ३. अपवादामुळे किंवा विशेष साधारण बाब तजवीज केलेली नाही.

भैरव एन्टरप्रायझेस लिमिटेडकरिता	
शशी कुमार दुजारी	संचालक (सीआयएन:००११६१३२)

श्री गुरुदेव एन-ट्रेड लिमिटेड			
सीआयएन: एल६१२२२एमएच१९८४पीएलसी११७६१३			
नॉंदणीकृत कार्यालय: वॉर्डन हाऊस, ३४०, जे.जे.रोड, भायखळा, मुंबई-४००००८. दूर: +९१-२२-२३०२५०००, फॅक्स: +९१-२२-२३०७२३१, वेबसाईट: www.shrigrudeventrade.com , ई-मेल: cosec@shrigrudeventrade.com			

३०.०६.२०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिष्कृत वित्तीय निष्कर्षांचा अहवाल			
(र.लाखान, इंगीसेर व्यतिरिक्त)			
तपशील	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेले वर्ष
	३०.०६.२४	३०.०६.२४	३१.०३.२४
	अलेखापरिष्कृत	अलेखापरिष्कृत	लेखापरिष्कृत

कार्यक्षमतातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	१.५५	१.५५	५.६५
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(१.५२)	(१.५२)	(०.९८)
करपुढी कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(१.५२)	(१.५२)	(०.९८)
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(१.५२)	(१.५२)	(०.९८)
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(१.५२)	(१.५२)	(०.९८)
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (करानंतर)	५.३३	०.८७	४.३५
सामग्या मांडवल	१०७६.००	१०७६.००	१०७६.००
सामग्या भांडवलाने दर्शविलेले मुल्य	-	-	५४.३६
उत्पन्न प्रतिभा (मूळ व सौमिक)	२.२९	(०.५०)	०.३५
सौमिक	२.२९	(०.५०)	०.३५
*वार्शिकीकरण नाही			

१. सेबी (लिस्टिंग) अॅण्ड अदर डिस्कलोजर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतरा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.shrigrudeventrade.com वर नमुद केले आहे. २. लेखा योजनेत कोणताही बदल नाही आणि म्हणून नका व तोटावरील कोणताही प्रभाव देण्यात आलेला नाही. ३. अपवादामुळे किंवा विशेष साधारण बाब तजवीज केलेली नाही.

श्री गुरुदेव एन-ट्रेड लिमिटेडकरिता	
शशी कुमार दुजारी	संचालक (सीआयएन:००११६१३२)

हीरो हाऊसिंग फायनान्स लिमिटेड			
नोंद. कार्यालय: ०५, कम्प्युटरी सेंटर, वॉर्डन हाऊस, वॉर्डन हाऊस, नवी दिल्ली-११०००४. शाखा कार्यालय: कालिदास क्र.४-२०५, बीएसएल रोड, वॉर्डन हाऊस, ३४५/५, सेक्टर २०९, वाराणसी, उत्तर प्रदेश, भारत, नवी दिल्ली, महाराष्ट्र-४००००३.			

स्थाय मालमतेच्या विक्रीसाठी (इ-लिलाव) जाहीर सूचना			
(सिम्ब्युट्री इंटरेट (एफकोमेंट) बन्धन, २००२ च्या नियम ८(६) अंतर्गत)			
सिम्ब्युट्री इंटरेट अॅण्ड अदर डिस्कलोजर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतरा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.mscei.in वर नमुद केले आहे.			

क्र.	खाली क्र.	कर्मदार/सह-कर्मदार/जाहीरदार/कायदेशी वारस/कायदेशी प्रतिनिधीचा नाव	मागणी सूचना दिनांक	तथा प्रकार (चक्रवर्ती/वास्तविक)	आरंभित मुल्य
१	HHFMMUHO 2000008712	सौमिक/साधारण खरेट गुण, निराला एन. गुण	२३.०६.२०२२, ३१.०७.२०२२ रोजी क्र.८३,९४,५९३	वास्तविक	रु.६८,५५,०००/- रु.५,८५,५००/-

मालमतेचे वारस: प्लॉट क्र.३०१, ३१ मला, वन्य परमार्थ म्हणून नका देण्यात, कोरट क्षेत्रकडून सुमारे ५५५.०० चौ.फु., टॉपेट १.५ मीटरचे, सर्व्हे क्र.९९, हिंसा क्र.३(भा), ७(भा), ८(भा), सीटीएस क्र.१७०, १७३ व १७४ व सर्व्हे सीटीएस (१४६/५६), चक्राळा गाव, तालुका अहमदपूर, क्षेत्रकड ४९४.७९ चौ.फु., प्लॉट क्र.१५, कल्याण भारत कॉलनी, निवात म्हणून ज्ञात झालेले, मुंबई-४०००१९ येथील मालमतेचे सर्व भाग व खंड. **व्युत्पन्न:** उत्तर: आतंती रस्ता